## NIBE ORDNANCE AND MARITIME LIMITED (Formerly known as Anshuni Commercials Limited)

November 13, 2025

To
The Manager,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

**Scrip Code: 512091** 

Subject: <u>Publication of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2025 in newspapers.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper publication of the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2025, published in newspaper namely 'Business Standard' (English) and 'Mumbai Lakshadeep' (Marathi) on November 13, 2025.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Nibe Ordnance and Maritime Limited

(Formerly known as Anshuni Commercials Limited)

Mukesh Ranga Company Secretary and Compliance Officer Membership No.: A30560

Encl: As above

Regd.Office: SF No.770/12, Avinashi Road, Civil Aerodrome Post, Coimbatore - 641 014. PHONE NO.: 0422-4229900, 4229999, FAX: 0422-2627193,

E-MAIL: companysecretary@lotuseye.org, WEBSITE: www.lotuseye.org EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30 ,2025

						(1101111 = 411110)
		Quarter ended		Half ye	Year Ended	
Particulars	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
		(Unaudited) (Unaudited)		dited)	(Audited)	
1 Total income for the period	1,330.93	1,370.45	1,317.69	2,701.38	2,637.37	5,086.38
2 Net Profit / (Loss) for the period before tax						
(before Exceptional items)	7.24	72.71	10.75	79.95	96.43	137.28
3 Net Profit / (Loss) for the period before tax						
(after Exceptional items)	7.30	72.98	11.00	80.28	96.64	138.26
4 Net Profit / (Loss) for the period after tax						
(after Exceptional items)	11.58	54.48	10.27	66.06	72.61	73.93
5 Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				0.4 =0		
and Other Comprehensive Income (after tax)]	9.42	52.31	8.82	61.73	69.72	59.11
6 Equity Share Capital	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63
7 Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
Basic :	0.06	0.26	0.05	0.32	0.35	0.36
Diluted:	0.06	0.26	0.05	0.32	0.35	0.36
M-4	•			•	•	

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 12, 2025. The above results has also been subjected to limited review by statutory auditors of the company.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the Quarter ended September 30, 2025 is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and the Company's website www.lotuseye.org.

> For and on behalf of Board of Directors LOTUS EYE HOSPITAL AND INSTITUTE LIMITED Sd/- Ms. Sangeetha Sundaramoorthy Managing Director

November 12, 2025

### HB STOCKHOLDINGS LIMITED

CIN: L65929HR1985PLC033936 Registered Office: Plot No.31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122 001, Haryana

**Ph.**: +91-124-4675500, **Fax**: +91-124-4370985

E-mail: corporate@hbstockholdings.com, Website: www.hbstockholdings.com

S	STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30/09/2025										
	(Rs. In Lakhs										
S.	Particulars		STANDALONE			CONSOLIDATED					
No.		Quarter Corresponding Half Year ended 3 months ended ended in the		ended 3 months ended		Quarter ended	Corresponding 3 months ended in the	Half Year ended			
			previous year			previous year					
		30/09/2025	30/09/2024	30/09/2025	30/09/2025	30/09/2024	30/09/2025				
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited				
1.	Total Income from Operations (net)	40.96	200.76	679.83	40.96	200.76	679.83				
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(520.75)	71.33	338.90	(521.29)	70.88	337.75				
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(520.75)	71.33	338.90	(521.29)	70.88	337.75				
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(459.76)	13.15	286.44	(460.30)	12.70	285.29				
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(458.20)	27.10	302.38	(458.74)	26.65	301.23				
6.	Equity Share Capital	713.77	713.77	713.77	713.77	713.77	713.77				
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.				
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-										
	Basic:	(6.44)	0.18	4.01	(6.45)	0.18	4.00				
	Diluted:	(6.44)	0.18	4.01	(6.45)	0.18	4.00				

Notes:


- (i) The above is an extract of the detailed format of Quarterly /Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange (s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of this Quarterly /Half Yearly Financial Results is available on the website of Stock Exchange(s), BSE Limited, www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com and Company's website, www.hbstockholdings.com. The same can also be accessed by scanning the QR Code provided below.
- (ii) The aforesaid results were placed before and reviewed by the Audit Committee at its meeting held on 12th November, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on the same date



For HB Stockholdings Limited LALIT BHASIN DIN: 00002114

Place : Gurugram





राज्य सरकार के प्रतिनिधि, नीति-निर्माता और उद्योग जगत के प्रमुख व्यक्ति प्रदेश के विकास और उससे जुड़े मुद्दों पर चर्चा के लिए एक बार फिर एकत्र हो रहे हैं, बिज़नेस स्टैंडर्ड 'उत्तर प्रदेश समृद्धि' में।

नए औद्योगिक क्षेत्र व एमएसएमई के लिए संभावनाएं

इन्फ्रास्ट्रक्चर और पर्यावरण संतुलन

प्रवेश केवल आमंत्रण द्वारा। अधिक जानकारी एवं आमंत्रण के लिए संपर्क करें-ज्योति कुमारी 8318101872 | आयुषी सिंह 8887541289



















business-standard.com

## **Business Standard Insight Out**

## businessstandard 🗶 bsindia 🧭 business.standard

MUMBAI | THURSDAY, 13 NOVEMBER 2025 Business Standard

#### NIBE ORDNANCE AND MARITIME LIMITED

(Formerly known as Anshuni Commericals Limited)

CIN: L25200MH1984PLC034879 Registered Office: Plot No. 202, C-Wing, Windfall, Sahar Plaza Complex, J B Nagar, Marol, M. V. Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400059 Tele No.: 022-62094999, Email ID: anshunicommercialsItd@gmail.com. Website: www.anshuni.co STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

Standalone Consolidated **Particulars**  
 Quarter Ended
 Half Year Ended

 30.09.2025
 30.06.2025
 30.09.2024
 30.09.2025
 30.09.2024
 Half Year Ended Year Ended 30.09.2024 30.09.2025 30.09.2024 31.03.202 Half Year Ended Year Ended UNAUDITED UNAUDITED UNAUDITED UNAUDITED UNAUDITED AUDITED UNAUDITED UNAUDITED JNAUDITED UNAUDITED UNAUDITED AUDITED Total Income from Operations 164.97 5.58 Net Profit / (Loss) for the period 42.18 (38.87 38.14 (264.72) 34.26 158.86 (56.92) 11.06 22.66

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (56.92) 18.05 42.18 (38.87) 38.14 (264.72) 34.26 10.95 158.86 11.06 30.49 (34.49) 11.30 (224.84)22.57 after Exceptional and/or Extraordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 120.00 153.14 120.0 153.14 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 123.14 22,269.44 Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operation 1. Basic (14.68) (15.20)

2. Diluted:

Date: November 11, 2025

16

The above Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective Meeting held on Tuesday

(2.25)

nsnuni.com or can i

(2.77)

The above is an extract of the detailed format of the Un-Audited (Standlone and Consolidated) financial results for the quarter and half year ended September 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Un-Audited (Standlone and Consolidated) financial results for the guarter and half year ended September 30, 2025 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company's website at www.anshuni.com or can be accessed by scanning QR Code.


0.90

(14.68)

(0.52)

Nibe Ordnance and Maritime Limite (Formerly known as Anshuni Commericals Limited

Whole Time Directo DIN: 06702073



 $1\, The \, above \, results \, have \, been \, reviewed \, by \, the \, Audit \, Committee \, and \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, of \, the \, Company \, approved \, by \, the \, Board \, approved \, a$ 

at their meetings held on 12th November, 2025.

2 The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended 30<sup>th</sup>  $September, 2025 \, filed \, with \, the \, Stock \, Exchanges \, under \, Regulation \, 33 \, of \, the \, SEBI \, (Listing \, Obligations \, and \, Disclosure \, Control of the \, Control of$ Requirements). Regulations. 2015. The full format of the quarter and half year ended unaudited financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and is also available on Company's website i.e. www.mstcindia.co.in

3 Figures for the previous periods/years have been regrouped/reclassified, wherever necessary to conform to the current

4 Kindly scan below QR code to access detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended

Place : New Delhi, Date : 12th November, 2025 MSTC - Contributing to Sustainability



For & on behalf of the Board of Directors (Manobendra Ghoshal)




## TRUE COLORS LIMITED

**OUR GROWTH CONTINUES TO SHINE BRIGHTER** POWERED BY AN INTEGRATED DIGITAL TEXTILE ECOSYSTEM

Particulars	H1 FY26	H1 FY25	Growth (%)	
Total Income	15,161.95	9,286.71	63%	
EBITDA	2,321.57	710.31	227%	
Net Profit	1471.63	255.70	476%	

Growth






Digital Fabric Printing Services for **Leading Textile Hubs** 

**Expanding Installed Base** Enhancing Recurring Revenue



**Financial Results** 



Statement of Unaudited Financial **Results for H1 FY26** 

True Colors Limited-Plot No. 8, 428/2-3, Soma Kanji Ni Wadi, Khatodara, Surat – 395002, Gujarat. info@truecolorsgroup.com | www.truecolorsgroup.com





# परभणीत सातही पालिकांच्या आखाड्यात बैठकांचे सत्र आणि चर्चेचे गुर्हापळ

परभणी, दि. १२ : परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात आज सोमवारपासन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली खरी परंतु, सातही पालिकांच्या राजकीय आखाड्यात युती व आघाडीबाबत बैठकांचे सत्र अन् पक्षांतर्गत इच्छुकांबरोबर मुलाखतीच्या कार्यक्रमांसह चर्चे चे गुर्ह्यूळ सुरुच आहे. त्यामुळेच सातही पालिकेत जागा वाटपासह उमेदवार निवडीबाबत संभ्रमावस्था कायम आहे. नगरपालिकांच्या निवडणूकीचा कार्यक्रम

## जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या निर्देशांतर्गत. बी-राइट रियल इस्टेट लिमिटेड - कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदींअंतर्गत संस्थापित एक कंपनी, त्यांच्या नोंदणीकत कार्यालयाचा पत्ता : ७०२. शाह टेड सेंटर, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७ यांच्या निर्देशांतर्गत सर्वसामान्य जनता, धनको. दावेदार व सर्वसंबंधित व्यक्तींना याद्वारे सूचना देण्या येत आहे की :

माझे अशील हे मे. अय्यप्पा डेव्हलपर्स प्रायव्हेट लाइफ, एम. जी. रोड, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ४०० ०८६) यांच्यासमवेत खालील विवरणीत स्थाव इच्छित आहेत.

मालमत्तेचा तपशील

मोजमापित ४५४७.५० चौ. मी. क्षेत्रफळाच्या जिं नीचा सर्व तो भाग व भखंड, सर्व्हे क्र. ३५३, हिस्सा क्र. २, सीटीएस क्र. ६५३, ६५३/११ ते १७, गाव नालाड (दक्षिण), तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर येथील

कोणीही व्यक्ती. संस्था. कंपनी. पाधिकारी व घटक यांचा वरील निर्देशित मालमत्तेसंदर्भात व माझ्या अशिलांच्या विरोधात, यामध्ये अप्रदानित थकबाकी, कर्जे वा दायित्वे, प्रलंबित दावेखटले वा निवाडे, भार, गहाण वा तिसऱ्या पक्षकारांचे हक्क वा कोणत्याही वैधानिक वा विनियामव हरकती यांचा समावेश असेल, परंतु त्यापर्यंत मर्यादित नसेल यांसंदर्भात कोणताही दावा, हक्क अधिकार, हितसंबंध, धारणाधिकार, प्रभार, मागण वा हरकत असल्यास त्यांनी त्यासंदर्भात कागदोपत्री गुराव्यासमवेत लिखित स्वरूपात अधोहस्ताक्षरितांन -सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सूचित करावे.

विहित कालावधीत सदर कृती करण्यात कसू झाल्यास. सर्व हक्क व दावे सोडन दिलेले आहेत असे समजण्यात येईल व माझे अशील हे पुढील कोणतीही सूचना न देता जॉइंट व्हेंचर करण्याची प्रक्रिया करतील. असे सर्व दावे हे दावाखटला व प्रतिबंधाद्वारे प्रतिबंधित समजण्यात येतील.

मालमत्ता दस्तवोज व जॉइंट व्हेंचरचा आराखडा यांचे पूर्वभेटनिश्चितीद्वारे करता येईल.

मे. बी - राइट रियल इस्टेट लिमिटेड करिता ॲडव्होकेट श्री. मोनार्च विनितकुमार शेठ वकील, मुंबई उच्च न्यायाल

११३, आशीर्वाद इंडस्ट्रियल इस्टेट नं. ३, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४. ई-मेल आयडी : advmonarchsheth@gmail.co दिनांक : १३.११.२०२५

आयोगाने जाहीर केला. पाठोपाठ आदर्श आचारसंहितासृध्दा लागू झाली. त्याबरोबरच या जिल्ह्यातील सातही नगरपालिकांतर्गत मातब्बर नेतेमंडळींसह प्रमुख राजकीय पक्षांचे इच्छ्रक उमेदवार तसेच हौसे-नवसे-गवसे सृध्दा अक्षरशः अंग झटकून आपआपल्या कार्यक्षेत्रात कामाला लागले.

त्याचा परिणाम त्या त्या पालिकांच्या कार्यक्षेत्रात राजकीय वातावरण अक्षरशः पेटले. सत्तारुढ व विरोधी पक्षातील म्हणजे महायूती व महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी या निवडणूकांचे महत्व ओळखून व इच्छुकांची भाउञ्गर्दी ओळखून युती व आघाडीबाबत सावध भूमिका

घेतली. विशेषतः स्वबळाचा नारा ढेतेवेळी मित्र पक्षाबरोबर निश्चिहतच योग्य ठिकाणी सन्मानजनक जागा वाटपसृध्दा करः, अशी दहेरी निती अवलंबविली. त्यामुळेच त्या त्या पालिकांच्या कार्यक्षेत्रात युती व आघाडीतील ऐक्या बाबत कमालीची संभ्रम ावस्था निर्माण झाली.



#### CIN:L65990MH1985PLC038164

Regd. Office: 214, Empire House, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001. Website: www.weizmann.co.in, Email: contact@weizmann.co.in Tel. Nos: 022-22071501 (6 lines) Fax No.: 022-22071514

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

The Board of Directors of the Company, at the meeting held on 12<sup>th</sup> November, 2025 approved the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025.

The results along with the Auditor's Report have been posted on the website of the Company https://weizmann.co.in/financial-results.html and can be accessed by scanning the QR Code.



For Weizmann Limited

SD/ Neelkamal V Siraj

Vice Chairman and Managing Director DIN: 00021986

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015



Place: Mumbai

Date: 12<sup>th</sup> November, 2025

#### KARMA ENERGY LIMITED

CIN L31101MH2007PLC168823

Regd. Off. Empire House, 214, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001 Email: karmaenergy@weizmann.co.in; Website: www.karmaenergy.co

#### STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2025



Date: 12<sup>th</sup> November, 2025

The Board of Directors of the Company, at their meeting held on November 12, 2025 approved the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025. The results, along with the Limited Review Report of the Auditors have been posted on the Company's website at https://www.karmaenergy.co and can be accessed by scanning the QR code.

> By Order of the Board For KARMA ENERGY LIMITED Sd/-

> > DCB BANK

Chetan D. Mehra Managing Director (DIN:00022021)

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with regulation 47 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015

## **FINE - LINE CIRCUITS LIMITED**

Place: Mumbai

AFROSPACE - DEFENCE - SEMICONDUCTOR - PCB COMPANY REGD.OFFICE: 145 SDF - V, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096. CIN NO: L72900MH1989PLC13521 Email: fineline@fineline.co.in

Phone No: 022 2829 0244/245, Fax No: 022 2829 2554, Website: www.finelineindia.com

XTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND
HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2025

	Rs. In Lakhs							
Sr. D		Q	uarter Ende	ed	Half Yea	Year ended		
No.	Particulars	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025	
			(Reviewed)		(Reviewed)		(Audited)	
1)	Total Income from operations (Net)	965.38	725.16	695.03	1690.54	1400.06	3036.96	
2)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities before Tax	7.53	6.47	4.57	14.01	12.17	21.76	
3)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities after Tax	6.92	6.24	4.04	13.15	10.98	19.74	
4)	Total Comprehensive Income after Tax	8.92	8.24	4.04	17.16	10.98	27.76	
5)	Paid up equity share capital- (Face value of ₹.10/- each)	482.65	482.65	482.65	482.65	482.65	482.65	
6)	Other Equity Excluding Revaluation Reserves	-	-	-	-	-	399.40	
7)	Earnings Per Share (EPS) (before & after extraordinary items)							
	(of ₹. 10/- each -Not annualised)							
	(a) Basic & Diluted	0.14	0.13	0.08	0.27	0.23	0.41	

## Notes:

1) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), notified unde section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended.

2) The above is an extract of the Detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Discloure Requirements) Regulations, 2015 and the full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website bseindia.com and on the website of the Company at 0 (5-70 www.finelineindia.com

Date: 12th November, 2025

By Order of the Board ABHAY B. DOSHI DIN: 00040644 **Managing Director** 

#### परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(८) च्या तरत्दींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक** लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार **(कर्जदार व सह**-कर्जदार व जामिनदार) यांना मांगणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी गेर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त ३ खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा वास्तविक ताबा खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस <sub>ञ्यवहार</sub> केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम जमा करावी. प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम

(%)	वास्तविक ताबा दिनांक - १० नोव्हेंबर, २०२५
मागणी सूचना दिनांक	09.04.7078
कर्जदार आणि	श्री. नविनकुमार भिशमकुमार आचरा व
सह-कर्जदाराचे नाव	श्रीमती मनिषा खिलानी
कर्ज खाते क्र.	DRHLVAS00584810
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक ०९ मे, २०२४ रोजी पेमेंट/वसुली होईपर्यंत पुढील व्याजासह देय रक्कम <b>रु.३१,२३,३९५</b> /– (रुपये एकतीस लाख तेवीस हजार तिनशे पंच्याण्णव फक्त).
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.९०२, ९वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ ४२.७९ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, दी चॅलेटस् ॲव्हेन्यु फेज १ को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि. म्हणून् ज्ञात इमारत, जमीन गट क्र.१२, हिस्सा क्र.१, क्षेत्रफळ एएच- ४०आर-०पी, एकूण क्षेत्रफळ १एच-३९आर-९पी+०एच-०६आर-८पी पोट खराबा, गाव सोनिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा ठाणे आणि नोंदणी उप-जिल्हा उल्हासनगर, कुळगाव बदलापूर, नगरपिषदेच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेच्या जागेचे सर्व भाग व खंड

दिनांक: १३.११.२०२५ पाधिकत अधिकारी डीसीबी बँक लिमिटेड ठिकाण: ठाणे सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

(प्रतिभृत मालमत्ता)

## निबे ऑर्डनन्स ॲन्ड मेरीटाइम लिमिटेड

(पूर्वीची अंशुनी कमर्शियल लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L25200MH1984PLC034879 नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : २०२, सी विंग, विंडफॉल, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, जे. बी. नगर, मरोळ, एम. व्ही. रोड, अंभेरी (पूर्व), जे. बी. नगर, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०० ०५९.

(रक्कम रु. लाखांत, ईपीएस वगळता)													
			स्थायी					एकत्रित					
эт.	तपशील	तिमाहीअखेर		सहामाहीअखेर वर्षअखे		वर्षअखेर	तिमाही अखेर			सहामाहीअखेर		वर्षअखेर	
क्र.	(प्युतारा	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	30.09.7078	३०.०९.२०२५	30.09.7078	३१.०३.२०२५	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	30.09.7078	३०.०९.२०२५	30.09.7078	39.03.707
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	७८.२४	१११.३९	५५.१७	१८९.६३	७१.२४	१६४.९७	4.46	१४१.४०	५५.१७	१४६.९८	७१.२४	४५०.६
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	(५६.९२)	१८.०५	४२.१८	(७১.১६)	३८.१४	११.०६	(२६४.७२)	१४.३४	३४.२६	(२५०.३८)	२२.६६	१५८.८
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/चा अतिविशेष बाबींपश्चात)	(५६.९२)	१८.०५	87.86	(05.5\$)	<b>३८.</b> १४	११.०६	(२६४.७२)	₹¥. <b>३</b> ४	३४.२६	(२५०.३८)	१०.९५	846.6
Х	कपपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपरचात)	(४२.४०)	<b>७.</b> ९१	३०.४९	(\$8.86)	२६.४४	११.३०	(२२४.८४)	(७.६८)	२२.५७	(२३२.०३)	१०.९५	<b>११</b> ४.४
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(४२.४०)	७.९१	30.89	(\$8.88)	२६.४४	११.३०	(२२४.७४)	(७.९९)	२२.५७	(२३२.७३)	१०.९५	११४.४
ξ	समभाग भांडवल	१५३.१४	१५३.१४	१२०.००	१५३.१४	१२०.००	१५३.१४	१५३.१४	१५३.१४	१२०.००	१५३.१४	१२०.००	१५३.१
b	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार						१२३.१४						२२,२६९.४
۷	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १०/–) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)												
	१. मूलभूत	(२.७७)	0.42	7.48	(२.२५)	2.20	0.90	(१४.६८)	(0.42)	٧.८८	(१५.२०)	0.98	9.1
	२. सौम्यीकृत	(२,७७)	0,42	2,48	(२,२५)	2,20	0,90	(१४,६८)	(0,42)	٩.८८	(१५.२०)	0,98	9.1

३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या वरील अलेखापरीक्षित वितीय निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले अस्न संचालक मंडळाद्वारे त्यांच्या मंगळवार, दि. ११.११.२०२५ रोजी आयोजित सभेत त्यांना मंज्री देण्यात आली आहे.

वरील तपशील हा सेबी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन, ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२५ रोजी संपतेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित (स्थायी व एकवित) विनीयम ३३ ारूपाचा सारांग आहे. दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित (स्थायी व एकत्रित) वितीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.anshuni.com वर उपलब्ध आहे किंवा क्यूअ कोड स्कॅन करून ते प्राप्त करता येऊ शकेल.

国際於国

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीं निबे ऑर्डनन्स ॲन्ड मेरीटाइम लिमिटेः (पूर्वीची अंशुनी कमर्शियल लिमिटेड म्हणून ज्ञात) यांच्याकरित महेश पनव पूर्णवेळ संचालव

### **RISHAB SPECIAL YARNS LIMITED**

THIS PRE-OFFER ADVERTISEMENT CUM CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT AND THE LETTER OF OFFER IS ISSUED BY 1), M/S NEXTERA GLOBAL PRIVATE LIMITED (ACQUIRER 2), ALONG WITH THE PERSON ACTING IN CONCERT, MS. MANAVIKA RISHIRA. AGARWAL (PAC), FOR ACQUISITION OF UP TO 9,25,782 OFFER SHARES, REPRESENTING 26,00% OF THE VOTING SHARE CAPITAL OF RISHAB SPECIAL YARNS LIMITED, AT AN OFFER PRICE OF ₹13.00/- PER OFFER SHARE (INCLUDING INTEREST AT 10.00% PER ANNUM FROM THE FINANCIAL YEAR 2022-2023 PURSUANT TO AN OPEN OFFER TRIGGERED DUE TO THE INDIRECT ACQUISITION OF CONTROL OVER THE TARGET COMPANY UNDER UNDERLYING TRANSACTION 2), PAYABLE IN CASH, TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY, IN ACCORDANCE WITH THE PROVISIONS OF REGULATION 18 (7) OF SEBI (SAST) REGULATIONS ('PRE-OFFER CUM CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT ADVERTISEMENT AND THE LETTER OF OFFER').

This Pre-Offer cum corrigendum to the Detailed Public Statement Advertisement and the Letter of Offer, is to be read in conjunction with the: (a) Public Announcement dated Tuesday, October 29, 2024 ('Public Announcement'), (b) Detailed Public Statement dated Monday, November 04, 2024, in connection with this Offer, published on behalf of the Acquirers on Tuesday, November 05, 2024, in Financial Express (English daily) (All Editions), Jansatta (Hindi daily) (All Editions), Mumbai Lakshadeep (Marathi Daily) (Mumbai Edition), and Jagruk Times (Hindi daily) (Jaipur Edition) ('Newspapers') ('Detailed Public Statement'), (c) Draft Letter of Offer dated Tuesday, November 12, 2024 filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI (SAST) Regulations ('Draft Letter of Offer'), (d) Letter of Offer dated Monday, November 03, 2025, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement ('Letter of Offer'), (e) Recommendations of the Independent Directors of the Target Company which were approved on Tuesday, November 11, 2025, published in the Newspapers on Wednesday, November 12, 2025 ('Recommendations of the Independent Directors of the Target Company') (Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Recommendations of the Independent Directors, and this Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement of the Target Company and the Letter of Offer, are hereinafter collectively referred to as 'Offer Documents') issued by the Manager or behalf of the Acquirers.

 $\underline{\hbox{Public Shareholders of the Target Company are requested to kindly note the following:}}\\$ 

For capitalized terms used hereinafter, please refer to the Paragraph 1 titled as 'Definitions and Abbreviations' on page 8 of the Letter of Offer.

A. Offer Price The Offer is being made at a price of ₹13.00/- per Offer, payable in cash.

There has been no revision in the Offer Price.

The Offer Price of ₹13.00/- per Offer Share has been calculated considering the interest factor at the rate of 10.00% per annum from the Financial Year 2022-2023, in accordance with the provisions of Regulation 18(11A) of the SEBI (SAST) Regulations, as an open offer had been triggered due to the indirect acquisition of control over the Target Company under Underlying Transaction 2, in pursuance of which a public announcement should have had been made on Friday, March 24, 2023. Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC')

A Committee of Independent Directors of the Target Company comprising of Mr. Desh Deepak as the Chairperson of the IDC and Mr. Goutam Kumar Bhakat, member of IDC approved their recommendation on the Offer on Tuesday, November 11, 2025, published in the Newspapers on Wednesday November 12, 2025. The IDC Members are of the opinion that the Offer Price to the Public Shareholders of the Target Company is fair and reasonable and is in line with SEBI (SAST) Regulations. Public Shareholders may, therefore, independently evaluate the offer and take an informed decision.

Other details with respect to Offer This Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations. There has been no competitive bid to the Offer. The Letter of Offer has been dispatched to the Public Shareholders of the Target Company whose names appear on the register of members as on the

Thursday, October 30, 2025, being the Identified Date a) On Thursday, November 06, 2025, through electronic mode to all the Public Shareholders whose e-mail addresses had been registered with the

On Friday, November 07, 2025, through courier to those Public Shareholders who have not registered their e-mail addresses with the Deposit Target Company.

The Draft Letter of Offer dated Tuesday, November 12, 2024, was filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI (SAST) Regulations, for its Observations. In pursuance of which all the observations received from SEBI vide letter bearing reference number SEBI Observation letter bearing reference number 'SEBI/HO/CFD/DCR/RAC-1/P/OW/2025/27496/1/' dated Tuesday, October 28, 2025, read SEBI Observation letter with SEBI/HO/CFD/DCR/RAC-1/P/OW/2025/27665/1 dated Thursday. October 30, 2025, incorporated in the Letter of Offer

Except as stated hereinafter, there have been no material changes in relation to the Offer, other than those already disclosed in the Letter of Offer. 1 Public Shareholders of the Target Company are requested to take note of the change in address of Manager to the Offer, which is now as follows: New Address: 505/506, 5th Floor, 93 Palladian Building, Next to Andheri Rambaug CHSL, Mahakali Caves Road Nr. Gurunanak Schoo

Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra, India. The said change shall be deemed to replace and be read globally throughout the Letter of Offer and all related documents, wherever the earlier address of the Manager to the Offer appears.

Please note that a copy of the Letter of Offer is also available and accessible on the websites of SEBI at www.sebi.gov.in, the Target Company at www.rishabspecial.in:, the Registrar to the Offer at www.puryashare.com, the Manager to the Offer at www.swaraishares.com, and BSE Limited a www.bseindia.com, from which the Public Shareholders can download/print the same

D. Instructions for Public Shareholders

a) In case of Equity Shares are held in the Dematerialized Form: The Public Shareholders who are holding Equity Shares in electronic/dematerialized form and who desire to tender their Equity Shares in this Offer shall approach their respective Selling Broker indicating to their Selling Broker the details of Equity Shares that such Public Shareholder intends to tender in this Offer. Public Shareholders should tender their Equity Shares before market hours close on the last day of the Tendering Period. For further information, kindly refer to Paragraph 8.14. titled as 'Procedure for tendering the Equity Share held in dematerialized form' on page 48 of the Letter of Offer.

b) In case of Equity Shares are held in Physical Form: As per the provisions of Regulation 40(1) of the SEBI (LODR) Regulations and SEBI's press release dated December 3, 2018, bearing reference no. 51/2018, requests for transfer of securities shall not be processed unless the securities are held in dematerialized form with a depository with effect from April 1, 2019. However, in accordance with the circular issued by SEBI bearing reference number SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/144 dated July 31, 2020, shareholders holding securities in physical form are allowed to tender shares in an open offer. Such tendering shall be as per the provisions of the SEBI (SAST) Regulations. Accordingly, Public Shareholders holding Equity Shares in physical form as well are eligible to tender their Equity Shares in this Offer as per the provisions of the SEBI (SAST) Regulations. Public Shareholders who are holding Equity Shares in physical form and intend to participate in the Offer will be required to approach their respective Selling Broker along with the complete set of documents for verification procedures to be carried out, including the (i) original share certificate(s), (ii) valid share transfer form(s), i.e. Form SH-4, duly filled and signed by the transferors (i.e., by all registered shareholders in same order and as per the specimen signatures registered with the Target Company) and duly witnessed at the appropriate place, (iii) self-attested copy of the shareholder's PAN Card, (iv) Form of Acceptance duly completed and signed in accordance with the instructions contained therein, by sole/joint Public Shareholders whose name(s) appears on the share certificate(s) in the same order in which they hold Equity Shares, and (v) any other relevant documents such as power of attorney, corporate authorization (including board resolution/specimen signature), notarized copy of death certificate and succession certificate or probated will, if the original shareholder has deceased, etc., as applicable. For further information, kindly refer to the Paragraph 8.13. titled as 'Procedure for Equity Shares held in physical form' on page 47 of the Letter of Offer.

Procedure for tendering the Shares in case of non-receipt of the Letter of Offer: Public Shareholders who have acquired Equity Shares but whose names do not appear in the records of Depositories on the Identified Date, or unregistered owners or those who have acquired Equity Shares after the Identified Date, or those who have not received the Letter of Offer, may also participate in this Offer. In case of non-receipt of the Letter of Offer, such Public Shareholders of the Target Company may download the same from the SEBI website (www.sebi.gov.in) or obtain a copy of the same from the Registrar to the Offer on providing suitable documentary evidence of holding of the Equity Shares of the Target Company. Alternatively, in case of nonreceipt of the Letter of Offer, shareholders holding the Equity Shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder(s), stating name, address, number of shares held, client ID number, DP name, DP ID number, number of shares tendered and other relevant documents. Such Public Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform to be made available by Stock Exchanges before the closure of the Offer. For further information, kindly refer to the Paragraph 8.16. titled as 'Procedure for Tendering the Equity Shares in case of Non-Receipt of the Letter of Offer' on page 49 of the Letter of Offer.

Status of Statutory and Other Approvals

As on the date of this Letter of Offer, there are no statutory or other approvals required for implementing the Offer except as mentioned in the Letter of Offer, For further information, kindly refer to the Paragraph 7.16, titled as 'Statutory Approvals and conditions of the Offer' at page 41 of Letter of Offer

Procedure for Acceptance and Settlement of Offer The Open Offer will be implemented by the Acquirers through Stock Exchange mechanism made available by BSE Limited in the form of separate window ('Acquisition Window') as provided under the SEBI (SAST) Regulations, SEBI circular bearing reference number CIR/CFD/POLICYCELL'/1/2015 dated 13 April 2015, as amended read along with SEBI Circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated 9 December 2016, as amended, and SEBI

Circular bearing number SEBI/HO/CFD/DCR-III/CIR/P/2021/615 dated August 13, 2021 issued by SEBI. As per SEBI Circular bearing number SEBI/ HO/CFD/PoD-T/P/ CIR/2023/31 dated February 16, 2023, a lien shall be marked against the shares of the shareholders participating in the tender offers. Upon finalisation of the entitlement, only accepted quantity of shares shall be debited from the demat account of the shareholders. The lien marked against unaccepted shares shall be released. The detailed procedure for tendering and settlement of shares under the revised mechanism is specified under the Paragraph 8 titled as 'Procedure for Acceptance and Settlement of the Offer' on page 43 of the Letter of Offer.

Activity	Tentative Schedule (as specified under the Draft Letter of Offer (Day and Date)	REVISED SCHEDULE (DAY AND DATE) (UPON RECEIPT OF SEBI OBSERVATION LETTER)
Date of issue of the Public Announcement	Tuesday, October 29, 2024	TUESDAY, OCTOBER 29, 2024
Date for publication of Detailed Public Statement in the Newspapers	Tuesday, November 05, 2024	TUESDAY, NOVEMBER 05, 2024
Date for filing of the Draft Letter of Offer with SEBI	Tuesday, November 12, 2024	TUESDAY, NOVEMBER 12, 2024
Last date for public announcement for a Competing Offer(s) <sup>(1)</sup>	Wednesday, November 27, 2024	WEDNESDAY, NOVEMBER 27, 202
Date for receipt of SEBI observations on the Draft Letter of Offer	Wednesday, December 04, 2024	TUESDAY, OCTOBER 28, 2025
Identified Date <sup>(2)</sup>	Friday, December 06, 2024	THURSDAY, OCTOBER 30, 2025
Last date by which the Letter of Offer after duly incorporating SEBI's comments to the Draft Letter of Offer, is required to be dispatched to the Public Shareholders whose names appear on the register of members on the Identified Date	Friday, December 13, 2024	FRIDAY, NOVEMBER 07, 2025
Last Date by which the committee of the independent directors of the Target Company shall give its recommendation on the Offer to the Public Shareholders	Wednesday, December 18, 2024	WEDNESDAY, NOVEMBER 12, 202
Last date for upward revision of the Offer price/ Offer size	Thursday, December 19, 2024	THURSDAY, NOVEMBER 13, 2025
Last date of publication of the Offer opening public announcement, announcing the schedule of activities of this Offer, status of statutory and other approvals, if any, and procedure for tendering acceptances in the Newspapers in which this Detailed Public Statement has been published	Thursday, December 19, 2024	THURSDAY, NOVEMBER 13, 2025
Date of commencement of Tendering Period ('Offer Opening Date')	Friday, December 20, 2024	FRIDAY, NOVEMBER 14, 2025
Date of expiry of Tendering Period ('Offer Closing Date')	Friday, January 03, 2025	THURSDAY, NOVEMBER 27, 2025
Date by which all requirements including payment of consideration, rejection/acceptance and return of Equity Shares to the Public Shareholders of the Target Company whose Equity Shares have been rejected in this Offer <sup>(3)</sup>	Friday, January 17, 2025	THURSDAY, DECEMBER 11, 2025
Last date for publication of the post-Open Offer public announcement in the Newspaper <sup>(3)</sup>	Friday, January 24, 2025	THURSDAY, DECEMBER 18, 2025
Last date for filing the post-Offer report with SEBI(3)	Friday, January 31, 2025	THURSDAY, DECEMBER 18, 2025

(1) There has been no competing offer as of the date of this Letter of Offer.

(2) Identified Date is only for the purpose of determining the Public Shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent in accordance with the SEBI (SAST) Regulations. It is clarified that all the Public Shareholders (even if they acquire Equity Shares and become shareholders of the Target Company after the Identified Date) are eligible to participate in this Offer any time during the Tendering Period.

(3) The actions set out above may be completed prior to their corresponding dates subject to compliance with the SEBI (SAST) Regulation

I. Documents for Inspection

The copies of the documents listed under Paragraph 10 titled as 'Documents for Inspection' on page 59 of the Letter of Offer will be available for inspection at the principal place of business of the Manager to the Offer, Swaraj Shares and Securities Private Limited, located at 505/506, 5th Floor, 93 Palladian Building, Next to Andheri Rambaug CHSL, Mahakali Caves Road Nr. Gurunanak School, Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra, India, on any working day between 10:00 a.m. (Indian Standard Time) and 5:00 p.m. (Indian Standard Time) during the Tendering Period commencing from Friday, November 14, 2025, and close on Thursday, November 27, 2025, Further, in light of SEBI Circular SEBI/HO/CFD/DCR2/CIR/P/2020/139 dated July 27, 2020, read with SEBI Circular SEBI/CIR/CFD/DCR1/CIR/P/2020/83 dated May 14, 2020, copies of the following documents will be available for inspection to the Public Shareholders electronically during the Tendering Period. The Public Shareholders interested to inspect any of the following documents can send an email from their registered email addresses (including shareholding details and authority letter in the event the Public Shareholder is a corporate body) with a subject line ["Documents for Inspection – RISHYRN Open Offer"], to the Manager to the Open Offer at takeover@swarajshares.com; and upon receipt and processing of the received request, access can be provided to the respective Public Shareholders for electronic inspection of documents.

The Acquirers accept full responsibility for the information contained in this Pre-Offer cum Corrigendum to the Detailed Public Statement Advertisement and the Letter of Offer (other than such information as has been obtained from public sources or provided by or relating to and confirmed by the Target Company) and undertake that they are aware of and will comply with their obligations under the SEBI (SAST) Regulations in respect of this Open Offer. The Acquirers will be severally and jointly responsible for ensuring compliance with the SEBI (SAST) Regulations. The persons signing this Pre-Offer cum Corrigendum to the Detailed Public Statement Advertisement and the Letter of Offer on behalf of the Acquirers have been duly and legally authorized to sign this Letter of Offer.

This Pre-Offer Advertisement and Corrigendum to the Detailed Public Statement and the Letter of Offer will also be accessible on the websites of SEBI at www.sebi.gov.in, the Target Company at www.rishabspecial.in the Registrar to the Offer at www.regnumrta.co.in, the Manager to the Offer at www.swarajshares.com, and BSE Limited at www.bseindia.com.

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers

**SWARAJ** SHARES & SECURITIES PVT LTD

Swaraj Shares and Securities Private Limited

505/506, 5th Floor, 93 Palladian Building, Next to Andheri Rambaug CHSL, Mahakali Caves Road Nr. Gurunanak School, Andheri East, Mumbai - 400093 Maharashtra India

Telephone Number: +91-22-69649999 Email Address: takeover@swaraishares.com

Investors Grievance Email Address: investor.relations@swarajshares.com Website: www.swarajshares.com

Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/Ms. Pankita Patel SEBI Registration Number: INM00012980 Validity: Permanent

For and on behalf of the Acquirers

Mr. Vatsal Agarwaal

Date: Wednesday, November 12, 2025